#### **Bright Brothers Limited**

Regd. Office:

Office No. 91, 9th Floor, Jolly Maker Chambers No. 2,

225, Nariman Point, Mumbai - 400 021. Email: invcom@brightbrothers.co.in Tel.: 022-25835158 / +91 8828204635 Website: http://www.brightbrothers.co.in

CIN: L25209MH1946PLC005056

Brite

13<sup>th</sup> February, 2025

BSE Ltd.
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai – 400 001.

Dear Sir/ Madam,

Ref: Scrip Code 526731

Sub: Newspaper publications of the Unaudited Financial Results (Standalone and Consolidated) of the Company for the quarter and nine months ended 31<sup>st</sup> December, 2024

Please find herewith enclosed copies of the Newspaper publication of the Unaudited Financial Results (Standalone and Consolidated) of the Company for the quarter and nine months ended 31<sup>st</sup> December, 2024 published in the following newspapers:

- 1. The Free Press Journal (English)
- 2. Navshakti (Marathi)

You are requested to take the same on record.

Thanking you,

Yours faithfully,

For Bright Brothers Ltd.

Scheduekar Sonali Pednekar

Company Secretary & Compliance Officer

Encl.: As above



Particulars

Revenue from operations

Net Profit for the period after tax

Balance Sheet of the previous year

Net Worth excluding Revaluation reserve

Interest Service Coverage Ration

Place: Mumbai Date: 11th February 2025

Total Comprehensive Income Equity Share Capital (Face Value of ₹ 1 each)

nings Per Share (Face Value of ₹ 1 each)

LOSS OF SHARE CERTIFICATE

GREENLAND CHS LTD

(Regd No BOM/HSG/1490 of 1967)

Plot No. 5, Vallabhbaug Lane,

Ghatkopar East, Mumbai- 400075

hereby give notice that

share certificate No 31

Bearing Distinctive Nos 1201 to 1240 issued in the name of

Mr. Narendra Vishnuprasad Parikh

of Flat A-9 of the society has been

lost and an application for the issue

of duplicate share certificate has

been made by him to the Society to

whom any objection should be made

within 21 days from the date of this

announcement.

The public are cautioned against

dealing in any way with this share certificate

> For Greenland CHS Ltd. Sd/-

> > **Hon Secretary**

Date: 13.02.2025 Place: Mumbai

| Quarter | Quarter | Nine Months | Nine Months | Ended | Ended | Ended | 31.12.2024 | 31.12.2023 | 31.12.2024 | 31.12.2023 |

For TIME TECHNOPI AST LIMITED

Bharat Kumar Vageria Managing Director (DIN: 00183629)

1,38,774 1,32,465 3,98,831 3,59,818 4,99,2

## Mumbai, Thursday, February 13, 2025 THE FREE PRESS JOURNAL III—1

CIN: L27203DD1989PLC003240

Regd. Office: 101, 1st Floor, Centre Point, Somnath Daman Road, Somnath, Dabhel, Nani Daman, Dadra and Nagar Haveli, Daman and Diu (U.T.) 396 210

Corp. Office: 55, Corporate Avenue, Saki Vihar Road, Andheri (E), Mumbia - 400 072 Websites: www.timetechnoplast.com; Email: investors@timetechnoplast.com EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & NINE MONTHS ENDED 31<sup>ST</sup> DECEMBER 2024

CIN: L99999MH1992PLC070022 Regd. Office: W-44, PHASE II, M.I.D.C., DOMBIVLI (EAST), DIST. THANE - 421 203. Tel No.7045592703 / 7045592706 / 7498245178 / 8291098827 Web site: www.indoaminesltd.com Email ID:- shares@indoaminesltd.con

INDO AMINES LIMITED

#### STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2024

In compliance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), the Board of Directors of the Indo Amines Limited ("the Company") at its meeting held on Tuesday, February 11, 2025 approved the unaudited financial results (Standalone and Consolidated) for the quarter and nine months ended 31st December, 2024 ("results").

The results, along with the limited review report (Standalone and Consolidated) issued by M/s. Kulkarni & Khanolkar, Chartered Accountants, Statutory Auditor of the Company are available on the website of the Company at https://indoaminesltd.com/investors/- Financial results - Quarter III and on website of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively.

In compliance with Regulation 47 of the SEBI Listing Regulations, we hereby notify that the same can also be accessed by scanning the following Quick response (QR) code.

For Indo Amines Limited Tripti Sawant **Company Secretary** ACS 39926

Place: Thane

Date: 13th February, 2025

7

4

**PRIVI** 

# Brîte

## **BRIGHT BROTHERS LIMITED**

Notes: The above is an extract of the detailed format of Quarterly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Chigations and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/ Nine Months Financial Results are available on the Stoci Exchange websites www.bseindia.com and www.nseindia.com and www.timetechnoplast.com and can be accessed through the QR code given below.

TIME!

TIME TECHNOPLAST LTD.

Bringing Polymers To Life

| Nine Months | Nine Months | Year | Ended | Ended | Ended | 31.12.2024 | 31.12.2023 | 31.03.2024 | (1.00 m) |

60,996 67,699 1,95,034 1,84,544 2,63,304

Unaudited) | (Unaudited) | (Unaudited) | (Unaudited) | (Audited) | (Unaudited) | (Unau

 1.68
 1.98
 5.48
 4.64
 7.04
 4.44
 4.05
 12.27
 9.64
 13.7'

 1.68
 1.98
 5.48
 4.63
 7.02
 4.44
 4.04
 12.27
 9.62
 13.6'

 1.84.659
 1.71.890
 1.84.659
 1.77.890
 1.78.820
 2.78.088
 2.46.295
 2.78.088
 2.46.295
 2.50.40

 62.668
 76.534
 62.668
 76.534
 70.09
 65.216
 74.542
 65.216
 74.542
 65.216
 74.542
 74.646

 0.34
 0.45
 0.34
 0.45
 0.34
 0.45
 0.34
 0.35
 0.32
 0.30
 0.23
 0.30
 0.23
 0.30
 0.23

CIN: L25209MH1946PLC005056

Regd. Office: Office No.91, 9th Floor, Jolly Maker Chambers No.2 225, Nariman Point Mumbai - 400021 Tel.: 8828204635, Email: invcom@brightbrothers.co.in Website: www.brightbrothers.co.in

#### EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2024

(Rs. in Lakhs except EPS)											
			STANDALONE			CONSOLIDATED					
Sr		Quarter	Nine Months	Quarter	Quarter	Nine Months	Quarter				
No	Particulars	ended	ended	ended	ended	ended	ended				
		31-Dec-24	31-Dec-24	31-Dec-23	31-Dec-24	31-Dec-24	31-Dec-23				
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)				
1	Total income from Operations	7,766.65	24,960.07	5,617.23	7,966.19	25,154.40	5,615.22				
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,	228.86	903.11	(71.00)	212.24	859.85	(99.42)				
	Exceptional and / or Extraordinary items)										
3	Net Profit / (Loss) for the period after tax	111.14	708.74	(80.78)	94.52	665.48	(109.20)				
	(after Exceptional and / or Extraordinary items)										
4	Total Comprehensive income for the period										
	[ Comprising Profit / (Loss) for the period (after tax)	108.20	699.93	(76.98)	89.06	653.65	(105.47)				
	and Other Comprehensive Income (after tax)]										
5	Equity Share Capital	568.02	568.02	568.02	568.02	568.02	568.02				
6	Earnings Per Share (of Rs.10/- each)										
	Basic and Diluted	1.96	12.48	(1.42)	1.66	11.72	(1.92)				
Notes:			•	-	-						

The above unaudited financial results have been reviewed by Audit Committee and thereafter approved by the Board of Directors at their meeting held on 11th

- The above is an extract of the detailed format of the Unaudited Financial Results for the Quarter and Nine months ended 31st December, 2024, filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Unaudited Financial Results for the Quarter and Nine months ended 31st December, 2024 is available on the Stock Exchange's website www.bseindia.com and on the Company's website
- www.briahtbrothers.co.in The figures for the previous periods have been re-grouped/re-arranged wherever considered necessary

Place : Mumbai Date: 11th February, 2025



By Order of the Board of Directors For Bright Brothers Ltd. Suresh Bhojwani Chairman & Managing Director

## DIN: 00032966 **MULLER & PHIPPS (INDIA) LTD**

Registered Office: 204, Madhava Building, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai - 400051 Tel No: 022-26591191, Fax -022-26591186, Website-www.mulphico.co.in, CIN No L63090MH1917PLC007897

**EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS** FOR QUARTER AND NINE MONTHS ENDED 31 DECEMBER, 2024

₹ In Lakhs

		!	STANDALONE		C	ONSOLIDATE	D
Sr. No	Particulars	Quarter Ended	Nine Months Ended	Quarter Ended	Quarter Ended	Nine Months Ended	Quarter Ended
		31.12-2024	31-12-2024	31-12-2023	31-12-2024	31-12-2024	31-12-2023
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited
1	Total Income from Operations (Net)	160.12	442.99	83.85	160.15	443.08	83.89
2	Net Profit/(Loss) from Ordinery Activities before Tax	(11.91)	(27.90)	(5.08)	(12.00)	(29.02)	(5.16)
3	Net Profit/(Loss) for the period after tax after Extraordinery items	(11.91)	(27.90)	(5.08)	(12.00)	(29.02)	(5.16)
4	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for period (after tax) and other Comprehensive Income (after tax)	(13.11)	(31.20)	(5.98)	(13.20)	(32.32)	(6.06)
5	Equity Share Capital (Face value of ₹ 10/- each fully paid)	62.50	62.50	62.50	62.50	62.50	62.50
6	Earnings per share (Face value of ₹ 10/- each) (not annualised)						
	Basic	(1.90)	(4.46)	(0.81)	(1.92)	(4.64)	(0.83)
	Diluted	(1.90)	(4.46)	(0.81)	(1.92)	(4.64)	(0.83)

Abdul

new ones.

- e above is an extract of the detailed format of Financial Results filed with Stock Exchange under Regulation 33 of SEBI ( Listing Obligation and Exchange Requirements ) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on stock exchange website ( www.bseindia.com ) and on the Company's website ( www.mulphico.co.in )
- The above Financial Results have been reviewed and recommended by the Audit Committee and have been approved and taken on record by the Board of Directors at its meeting held on 12th February, 2025
- The Limited review as required under Regulation33 of the SEBI (ListingObligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 has been completed by the auditors of the Company.

For and on Behalf of Board of Directors of Muller And Phipps (India) Ltd Sd/-

Place: Mumbai Date: 12th February, 2025

**PUBLIC NOTICE** Share certificate No. 87 of

Shakoor address Garage 6 Prem Milan 87 B Nepean Sea Road

Mumbai 400006 has been

The Secretory Invites Claims /

Objections if any within

14 days before issuance of

PUBLIC NOTICE Notice is hereby given that my client MONEY CREW FINTECH PRIVATE LIMITED was in possession of original Share Certificate No. 32 which consists of 5 (Five) fully paid up shares of Rs.50/- each of Chaitya Co-operative Housing Society Limited bearing distinctive numbers from 156 to 160 (both inclusive) and nereinafter referred to as "the Share Certificate". My client currently is not in possession of the Share Certificate and is hereby intimating to the public at large that it seems to be lost / misplaced. A Misplaced Lost Report in that connection is registered online with the Byculla Police Station, Mumba

on 31/01/2025 with lost report No.14601 Any person who finds it is requested to hand over the same to me at below mention address and any person having any legible claim or objection against or to the Share Certificate or any part thereof or related shares of the said society in any manner is hereby called upon to make the same known to me in writing together with the documentary proof in support thereof at Office No. 102, 1st Floor

Podium, Veer Mahal, Bharat Mata Junction Dr. B. A. Road, Lalbaug, Mumbai-400 012

within 10 (ten) days from the date of publication of this notice against accountable receipt or by registered A/D post, failing which claims/objection, if any, will not be entertained

or considered and shall be deemed to have

purposes.

Chairman & Secretory

For and on behalf of Prem Milan Society

havino

P. V. Mohan Whole time Director

DIN No : 00195051

### PRIVI SPECIALITY CHEMICALS LIMITED

CIN: L15140MH1985PLC286828

Regd. Office: Privi House, A-71,TTC Industrial Area, Thane Belapur Road, Kopar Khairane, Navi Mumbai - 400 710, India Email: investors@privi.co.in Phone: +91 22 33043500 / 33043600 Fax: +91 22 27783049 Website: www.privi.com

#### EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2024

(Rs. In Lakhs except for EPS)

		Standalone								
Sr.	Dantiaulaua		Quarter ended		Nine Mon	Year ended				
No.	Particulars Particulars	31.12.2024	30.09.2024	31.12.2023	31.12.2024	31.12.2023	31.03.2024			
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited			
1	Total Revenue from Operations	49,819.56	51,825.42	40,110.60	145,761.41	123,644.71	171,206.12			
2	Net Profit for the period (before Tax and exceptional items)	5,967.06	6,261.33	4,309.88	16,562.33	8,569.77	13,197.68			
3	Net Profit for the period (before Tax and after exceptional items)	5,967.06	6,261.33	4,309.88	16,562.33	8,569.77	13,197.68			
4	Net Profit for the period (After Tax and after exceptional items)	4,437.11	4,659.39	3,195.65	12,317.96	6,354.25	9,788.49			
5	Total Comprehensive Income for the period ( Comprising Profit for the period after Tax and Other Comperhensive Income after Tax)	4,431.18	4,636.12	3,207.24	12,281.27	6,352.94	9,800.22			
6	Paid up Equity share capital (Face value of Rs. 10/- each)	3,906.27	3,906.27	3,906.27	3,906.27	3,906.27	3,906.27			
7	Earning Per Share (EPS) of Rs. 10/- each (*Not annualised) (In Rs.)									
	Basic	*11.36	*11.93	*8.18	*31.53	*16.27	25.06			
	Diluted	*11.36	*11.93	*8.18	*31.53	*16.27	25.06			

(Rs. In Lakhs except for EPS)

		Consolidated									
Sr.	Particulars		Quarter ended		Nine Mon	ths ended	Year ended				
No.	Particulars	31.12.2024	30.09.2024	31.12.2023	31.12.2024	31.12.2023	31.03.2024				
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited				
1	Total Revenue from Operations	49,087.12	53,279.38	40,381.29	148,764.06	126,788.63	175,223.47				
2	Net Profit for the period (before Tax and exceptional items)	6,091.64	6,075.30	3,908.43	16,459.21	8,595.04	12,990.93				
3	Net Profit for the period (before Tax and after exceptional items)	6,091.64	6,075.30	3,908.43	16,459.21	8,595.04	12,990.93				
4	Net Profit for the period (After Tax and after exceptional items)	4,447.45	4,484.31	2,877.25	12,077.11	6,356.11	9,542.96				
5	Total Comprehensive Income for the period ( Comprising Profit for the period after Tax and Other Comperhensive Income after Tax)	4,495.26	4,469.02	2,722.78	12,103.35	6,384.67	9,584.24				
6	Paid up Equity share capital ( Face value of Rs. 10/- each)	3,906.27	3,906.27	3,906.27	3,906.27	3,906.27	3,906.27				
7	Earning Per Share (EPS) of Rs. 10/- each (*Not annualised) (In Rs.)										
	Basic	*11.38	*11.43	*7.37	*30.84	*16.27	24.43				
	Diluted	*11.38	*11.43	*7.37	*30.84	*16.27	24.43				

- The above is an extract of the detailed format of unaudited Standalone and Consolidated financial results for the Quarter and nine months ended December 31,2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited Standalone and Consolidated financial results for the Quarter and nine months ended December 31, 2024 are available on Company's website (www.privi.com) and also posted on the website of BSE Limited (www.bseindia.com) and the National Stock Exchange (www.nseindia.com) where the company's shares are listed .
- The unaudited Standalone and Consolidated financial results for the quarter and nine months ended December 31, 2024 were reviewed by the Audit committee and approved by the Board of Directors of Privi Speciality Chemicals Limited ("the Company") at its meeting held on February 12, 2025. The above results have been subjected to limited review by the statutory auditors of the Company. The statutory auditors have expressed an unmodified review conclusion



For Privi Speciality Chemicals Limited Mahesh Rahani

Chairman & Managing Director

Place: Navi Mumbai Date: February 12, 2025



## TATA INVESTMENT CORPORATION LIMITED

Elphinstone Building, 10 Veer Nariman Road, Mumbai 400 001. Tel 91 22 6665 8282 Fax 91 22 6665 7917

CIN: L67200MH1937PLC002622 e-mail ticl@tata.com website: www.tatainvestment.com

Statement of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Nine Months ended 31st December, 2024

(Rs. in crores)

DIN: 00051162

_													(113: 111 61 61 63)	
	Particulars		Standalone						Consolidated					
			Quarter ended			ths ended	Year Ended	Quarter ended			Nine Months ended		Year Ended	
			Unaudited				Audited		Unaudited				Audited	
		31-12-2024	30-09-2024	31-12-2023	31-12-2024	31-12-2023	31-03-2024	31-12-2024	30-09-2024	31-12-2023	31-12-2024	31-12-2023	31-03-2024	
1	. Total Income	43.76	132.33	31.68	317.77	269.42	325.31	3.80	142.62	51.62	289.61	328.49	385.95	
2	. Net Profit for the period before Tax	34.56	123.21	25.39	288.09	244.49	292.71	20.57	156.38	59.72	332.66	333.73	405.94	
3	. Net Profit for the period after Tax	34.33	100.23	24.08	247.32	248.65	283.91	19.61	123.69	53.24	274.37	324.49	384.96	
4	. Total Comprehensive Income for the period [Comprising Profit after													
	tax and Other Comprehensive Income (after tax)]	(2,784.67)	4,383.39	4,194.89	4,114.57	8,549.76	10,532.60	(2,800.64)	4,406.71	4,224.95	4,140.19	8,627.72	10,637.04	
5	. Equity Share Capital	50.60	50.60	50.60	50.60	50.60	50.60	50.60	50.60	50.60	50.60	50.60	50.60	
6	. Earnings Per Share (before and after extraordinary items) (of Rs.10/- each)													
	Basic / Diluted (in Rs.)	6.79	19.81	4.76	48.88	49.14	56.11	3.88	24.45	10.52	54.23	64.13	76.09	

No	tes:							
		As on						
1.		31-12-2024	30-09-2024	31-12-2023	31-03-2024			
	Total Equity (post tax) (Rs. in crores)	33,664.91	36,449.58	27,709.16	29,692.00			
	Total Equity per share (nost tax)	6 654	7 204	5 477	5 869			

2. The above is an extract of the detailed format of quarter and nine month ended year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter / nine months ended Financial Results are available on the Stock Exchange websites at www.bseindia.com and also on Company's website www.tatainvestment.com. The same can be accessed by scanning the QR code provided below.



**Tata Investment Corporation Limited** (Noel N. Tata) Chairman

Anuj Baliya

peen waived or abandoned for all intents and Sd/

Mumbai, February 11th, 2025

# DIN 00024713





## इंडो अमाईन्स लिमिटेड

सीआयएन : एल९९९९एमएच१९९२पीएलसी०७००२२ नोंदणीकृत कार्यालय : डब्ल्यू-४४, फेज ॥, एम.आय.डी.सी., डोंबिवली (पूर्व), जि. ठाणे-४२१२०३. द्. क्र. : ७०४५५९२७०३/७०४५५२२७०६/७४९८२४५१७८/८२९१०९८८२७

वेबसाईट : www.indoaminesltd.com ई-मेल आयडी : shares@indoaminesltd.com

#### ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेली तिमाही आणि नऊ महिन्यांकरिता अलिप्त आणि एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे विवरण

सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ ('सेबी लिस्टिंग रेग्युलेशन') चा रेग्युलेशन ३३ च्या अनुपालनात इंडो अमाईन्स लिमिटेड ('कंपनी') चे संचालक मंडळाने मंगळवार, फेब्रुवारी ११, २०२५ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेली तिमाही आणि नऊ महिने करिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (अलिप्त आणि एकत्रित) ('निष्कर्ष') ला मंजुरी दिली.

निष्कर्षासह मे. कुळकर्णी ॲण्ड खानोलकर, चार्टर्ड अकाऊंटंटस्, कंपनीचे वैधानिक लेखापरीक्षक द्वारे जारी केलेले मर्यादित पूनर्विलोकन अहवाल (अलिप्त आणि एकत्रित) कंपनीची वेबसाईट https://indoaminesltd.com/investors/- Financial results - Quarter III आणि स्टॉक एक्सचेंज म्हणजेच बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड यांचे वेबसाईटस् अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com वर उपलब्ध

सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स चा रेग्युलेशन ४७ च्या अनुपालनात आम्ही याद्वारे सूचित करतो की, सदर खालील क्वीक रिस्पॉन्स (क्यूआर) कोड स्कॅन करून पिक्तवरा रोतील

मिळवता येतील.

ठिकाण : ठाणे दिनांक : १३ फेब्रुवारी, २०२५ इंडो अमाईन्स लिमिटेड साठी सही/– तृप्ती सावंत कंपनी सचिव एसीएस ३९९२६

# यूनियन बैंक 🕡 Union Bank

संच क्र.	ए) कर्जदारांचे नाव बी) शाखेचे नाव सी) मिळकतीचे वर्णन	ए) राखीव किंमत रुपयात बी) इसारा अनामत रक्कम (इअर) रुपयात	थकीत कर्ज संपर्क व्यक्ती आणि मोबाईल क्र. निरिक्षणाची तारीख/वेळ	भार कब्जाः सांकेतिक/ प्रत्यक्ष
36	डी) मालकाचे नाव  ए) मे. हीना मोटर्स बी) अंसेट रिकव्हरी शाखा, मुंबई सी) फ्लॅट क्र. २२ मजना, इमारत क्र. ए/७ (एक्स-१०), प्लेझंट पार्क, योगी हिल कॉण्प्लेक्स, बलराजेश्वर रोडच्या लगत, मुलुंड पश्चिम, मुंबई- ४०००८० मोजमापित चटई क्षेत्र ७७० ची. फूट डी) श्री. कमलेश एम सोमय्या आणि सी. हिना कमलेश सोमय्या	ए) रु. १,१७,००,०००.०० बी) रु. ११,७०,०००.००	३१.०३.२०२४ रोजी रु. १,०५,७५,१३९.७१/- अधिक ०१.०४.२०२४ नंतर चे त्यावरील व्याज आणि परिव्यय/प्रभार वजा वसुली त्यानंतर काही असल्यास. श्री. विकाश कुमार उपाध्याय मोबा क्र. ७५७२००२३२३	माहीत नाही सांकेतिक कब्जा
₹9	ए) मे. वास्त इंडिया प्रा लि बी) अंसेट रिकव्हरी मेंनेजमेंट शाखा सी) युनीट क्र ८१९, ८२०, ८२१, ८२२ ८वा मजला, बी विंग, प्रणिक चेंबर्स, साकी विहार रोड, अंधेरी पूर्व ४०००७२ डी) विवेक चंदेल	ए) रु.२,४८,००,०००.०० बी) रु.२४,८०,०००.००	३०.०९.२०२४ रोजीस रु. १६,६१,०३,३४९.४ (रुपये सोळा कोटी एकसष्ट लाख तीन हजार तीनशे एकोणपन्नास आणि चार पैसे मात्र) अधिक ०१.१०.२०२४ पासून त्यावरील लागू दराने पुढील व्याज, तारखेपर्यंत खर्च आणि प्रभार श्री. विकास उपाध्याय-मोबाईल क्र. ७५७२००२३२३	प्रत्यक्ष करू सोसायटी निव थकीत रू. १८,५४,०१९. प्रलंबित. बीएमसी मिळ्ड कर रू.४,२५,९८८ प्रलंबित. मतेवर जीएस मागणी सूचना ४४,२२,
<b>S</b> <i>¢</i>	ए) मे. टॉप मार्क टेक्नोलॉजीस बी) ॲसेट रिकव्हरी मॅनेजमेंट शाखा सी) युनीट क्र १ तळमजला, लक्ष्मी इंडस्ट्रीअल प्रिमायसेस को ऑपरेटिव्ह सोसायटी लि, हनुमान लेन, सी एस क्र.१/४४१,प्लॉट क्र.७-८, लोअर परेल विभाग, मुंबई ४०००१३ डी) श्री. सौरभ नागार्जुन राय	ए) रु. ७५,४२,०००.०० बी) रु.७,५४,२००.००	३०.०६.२०२४ रोजीस रु. २,२३,३८४,९८.२१ (रुपये दोन कोटी तेवीस लाख अडतीस हजार एकशे अठ्ट्याण्णव आणि एकवीस पैसे मात्र) अधिक ०१.०७.२०२४ पासून त्यावरील लागू दराने पुढील व्याज, तारखेपर्यंत खर्च आणि प्रभार श्री. विकास उपाध्याय-मोबाईल क्र. ७५७२००२३२३	प्र. अ. ना माहित नाह सांकेतिक कब्जा
38	ए) मे. सिग्मा टेकइन्फ्रा सोल्युशन्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड बी) ॲसेट रिकव्हरी मॅनेजमेंट शाखा सी) युनिट क्र. ई-२०७, २रा मजला, ईस्टेन बिझनेस डिस्ट्रीक्ट, ब्लॉक क्र. नेपच्यून लिव्हिंग पॉईंट, एलबीएस मार्ग, भांडुप (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र, पिन ४००७४ डी) मे. सिग्मा टेकइन्फ्रा सोल्युशन्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड.	ए) रु. १,९०,००,०००.०० बी) रु.१९,००,०००.००	३०.०६.२०२४ रोजीस रु. १३,१९,१३,२२९.०७ (रुपये तेरा कोटी एकोणवीस लाख तेरा हजार दोनशे एकोणतीस आणि सात पैसे मात्र) सह ०१.०७.२०२४ पासून पुढील व्याज, परिव्यय आणि खर्च. श्री. विजय भगवतकर – ८६८९८२२२७ श्री. किशोर चंद्र कुमार, – ७९९२४६६९३०	प्रा. अ. ना माहीत नार्ह सांकेतिक कब्जा (सीएमएम आदेश प्राप्त
80	ए) मे. सिग्मा टेकइन्फ्रा सोल्युशन्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड बी) ॲसेट रिकव्हरी मॅनेजमॅट शाखा सी) फ्लॅट क्र. ४०२, ४था मजला, स्पायरो एलेगन्स अपार्टमॅट, बाणेर रोड, अमर बिझनेस झोनच्या समोर, पुणे, महाराष्ट्र, पिन ४११०४५, गाव बाणेरचा सर्व्हें क्र. ११३, हिस्सा क्र. ४ येथे स्थित डी) मे. सिग्मा टेकइन्फ्रा सोल्युशन्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड	ए) रु. ७०,००,०००.०० बी) रु.७,००,०००.००		
४१	ए) मे. सिग्मा टेकइन्फ्रा सोल्युगन्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड बी) ॲसेट रिकव्हरी मॅनेजमेंट शाखा सी) एकत्रित कार्यालय क्र. ४०१ आणि ४०२, ४था मजला, ब्लॉक ॥, लॉईडस् चेंबर, ४०९, मंगळवार पेट, पुणे, महाराष्ट्र, पिन ४११०११, मंगळवार पेठचा सब्हें क्र. २९९, सीटीएस क्र. ४०८ आणि ४०९, तालुका हवेली, जिल्हा पुणे	ए) रु.१,२२,००,०००.०० बी) रु.१२,२०,०००.००		
82	डी) मे. सिग्मा टेकइन्फ्रा सोल्युशन्स (इंडिया) प्रायब्हेट लिमिटेड ए) मे. नीटस् इलेक्ट्रिकल्स ॲण्ड अप्लाएन्सेस प्रा. लि. बी) ॲसेट रिकब्हरी मॅनेजमेंट शाखा सी) सीटीएस क्र. ४/१, खांदा रेल्वे स्टेशनजवळ, नेरळ माथेरान रोड, नेरळ पूर्व, तालुका कर्जन, जिल्हा रायगड ४१०१०१ धारक जिमनीवर बांधलेल्या गौरीशंकर अपार्टमेंट येथे स्थित दुकान क्र. ४, तळमजला. मोजमापित ४४४ जो.फू. (बिल्टअप), चटई ३१७.१५ जो.फू. (तुलसी सेंटर पॉईंट बिल्डिंग जवळ). डी) मे. नीटस् इलेक्ट्रिकल्स ॲण्ड अप्लाएन्सेस प्रा. लि.	ए) रु. २८,९०,०००.०० बी) रु. २,८९,०००.००	३१.०३.२०२४ रोजीस रु. २,७७,४७,२०४.२९ (रूपये दोन कोटी सत्त्याहतर लाख सत्तेचाळीस हजार दोनशे चार आणि एकोणतीस पैसे पात्र) सह ०१.०४.२०२४ पासून पुढील व्याज, परिव्यय आणि खर्च. श्री. विजय भगवतकर – ८६८९८२२२७ श्री. किशोर चंद्र कुमार – ९४६६७४७८९४	प्रा. अ. न माहीत नाहं प्रत्यक्ष कब्ब
83	ए) मे. नीटस् इलेक्ट्रिकल्स ॲण्ड अप्लाएन्सेस प्रा. लि. बी) ॲसेट रिकव्हरी मॅनेजमेंट शाखा सी) सीटीएस क्र. ४/१, खांदा रेल्वे स्टेशनजवळ, नेरळ माथेरान रोड, नेरळ पूर्व, तालुका कर्जत, जिल्हा रायगड ४१०१०१ धारक जिमनीवर बांघलेल्या गौरीशंकर अपार्टमेंट येथे स्थित दुकान क्र. ५, तळमजला. मोजमापित ४६१ चौ.फू. (बिल्टअप), चर्टई ३२८.११ चौ.फू. डी) मे. नीटस् इलेक्ट्रिकल्स ॲण्ड अप्लाएन्सेस प्रा. लि.	ए) रु. ३०,१०,०००.०० बी) रु. ३,०१,०००.००		
88	ए) मे. नीटस् इलेक्ट्रिकल्स ॲण्ड अप्लाएन्सेस प्रा. लि. बी) ॲसेट रिकव्हरी मॅनेजमेंट शाखा सी) सीटीएस क्र. ४/१, खांदा रेल्वे स्टेशनजवळ, नेरळ माथेरान रोड, नेरळ पूर्व, तालुका कर्जत, जिल्हा रायण ४१०९०१ धारक जिमनीवर बांघलेल्या गौरीशंकर अपार्टमेंट येथे स्थित दुकान क्र. ६, तळमजला. मोजमापित ५४३ चौ.फू. (बिल्टअप), चर्टई २८४.७८ चौ.फू. डी) मे. नीटस् इलेक्ट्रिकल्स ॲण्ड अप्लाएन्सेस प्रा. लि.	ए) रु. ३५,४०,०००.०० बी) रु. ३,५४,०००.००		
४५	ए) मे. नीटस् इलेक्ट्रिकल्स ॲण्ड अप्लाएन्सेस प्रा. लि. बी) ॲसेट रिकव्हरी मॅनेजमेंट शाखा सी) सीटीएस् क्र. ४/१, खांदा रेल्वे स्टेशनजवळ, नेरळ माथेरान रोड, नेरळ पूर्व, तालुका कर्जत, जिल्हा रायगड ४१०१०१ धारक जिमनीवर बांधलेल्या गौरीशंकर अपार्टमेंट येथे स्थित दुकान क्र. ७, तळमजला. मोजमापित १८७ ची.फू. (बिल्टअप), चर्टरं १०२.३२ ची.फू. डी) मे. नीटस् इलेक्ट्रिकल्स ॲण्ड अप्लाएन्सेस प्रा. लि.	ण) रु. १२,२५,०००.०० बी) रु. १,२३,०००.००		
४६	ए) श्री. नाना वसंत पाटील बी) ॲसेट क्लिव्हरी मेनेजमेंट शाखा सी) फ्लॅट क्र. २०२, दुसऱ्या मजल्यावर, बी-विंग सुमारे मोजमापित चटई क्षेत्र ४२९ चौ. फू., बिल्ट अप क्षेत्र ५१५ चौ. फू., सुपर बिल्ट अप क्षेत्र ६०० चौ. फू., विरार तालुका वसई जिल्हा पालघर गाव येथे स्थित साई राज अपार्टमेंट मनलेल पाडा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इमारतीमध्ये जिमन धारक सर्व्हें क्र. १६९, हिस्सा क्र. ०७, वसई-३ च्या सब-रजिस्ट्रारच्या हद्दीत विरार पूर्वेला स्थित असलेले आणि वसलेले डी) श्री. नाना वसंत पाटील	ए) रु. २२,९५,०००.०० बी) रु.२,२९,५००.००	३१.०३.२०२३ रोजीस क. २०,५५,३७६.३० (ह. वीस लाख पंचावण्ण हजार तीनशे श्याहत्तर आणि तीस पैसे मात्र) अधिक तारखेपर्यंत व्याजाच्या प्रयोज्य दराने ०१.०४.२०२४ पासूनचे त्यावरील पुढील व्याज, खर्च आणि प्रभार श्री. विकास आनंद —मोबाईल क्र. ७८००००३६९७ कु. कशिश जैन — मोबाईल क्र. ७७१८०४१०७०	प्रा. अ. ना माहीत नार्ह सांकेतिक कञ्जा
80	ए) श्री. पंकज सत्यनारायण कुंडू आणि सौ. सपना पंकज कुंडू बी) असेट स्किव्हरी मेनेजमेंट शाखा सी) फ्लॅट क्र. १०१, १ला मजला, साई हर्ष अपार्टमेंट्स, मनवेल पाडा रोड धारक सर्व्हें क्र. १५५, हिस्सा क्र. १२, विरार पूर्व, जिल्हा पालघर ४०१३०५ मोजमापित चटई क्षेत्र ५४.८३ चौ. मीटर, म्हणजेच ५९० चौ. फू. डी) श्री. पंकज सत्यनारायण कुंडू आणि सौ. सपना पंकज कुंडू.	ए) रु. २२,६०,०००.०० बी) रु. २,२६,०००.००	०१.०५.२०२२ रोजीस रु. २३,००,२९५.६७ (रु. तेवीस लाख दोनशे पंच्याण्णव आणि सदुसष्ठ पैसे मात्र) अधिक तारखेपर्यंत व्याजाच्या प्रयोज्य दराने ०१.०५.२०२४ पासूनचे त्यावरील पुढील व्याज, खर्च आणि प्रभार श्री. विकास आनंद –मोबाईल क्र. ७८०००००३६९७ कु. कशिश जैन – मोबाईल क्र. ७७१८०४१०७०	प्रा. अ. ना माहीत नार्ह सांकेतिक कब्जा
28	ए) सी. सुजाता रबी जोगाणी आणि श्री. रबी राजना जोगाणी बी) अंसेट रिकव्हरी मेनेजमेंट शाखा सी) बन बीएचके फ्लॅट ए २०३, बिंग बी, साई स्वप्न अपार्टमेंट क्र. २ सीएचएसएल, सव्हें क्र. १७५, हिस्सा क्र.१, मनाली हॉटेलच्या मागे, मनवेलपाडा गाव, मनवेलपाडा रोड, बिरार पूर्व, जिल्हा पालघर ४०१३०५ मोजमापित चटई क्षेत्र ३३४ ची.फू. डी) सी. सुजाता रबी जोगाणी आणि श्री. रबी राजना जोगाणी	ए) रु.१९,७०,०००.०० बी) रु.१,९७,०००.००	३०.०६.२०२३ रोजीस क. २२,५५,४७५.५५ (रु. बावीस लाख एकोणसाठ हजार चारशे पंच्याहत्तर आणि एकोणसाठ पैसे मात्र) अधिक तारखेपर्यंत व्याजाच्या प्रयोज्य दराने ०१.०५.२०२४ पासूनचे त्यावरील पुढील व्याज, खर्च आणि प्रभार श्री. विकास आनंद —मोबाईल क्र. ७८०००००३६९७ कु. किशश जैन — मोबाईल क्र. ७७१८०४१०७०	प्रा. अ. ना माहीत नार्ह सांकेतिक कब्जा
४९	हा) सा. सुजाता स्वा जागाजा आगण श्र. स्वा राजना जागाजा ए) श्रीमती शिल्पा मिथिलंग राजपूत बी) असेंट रिकन्हरी मेंनेजमेंट शाखा सी) पनवेल नगरपरिषद आणि उप विभाग आणि उप नोंदणीकृत कार्यालय पनवेल-४ आणि विभाग आणि नोंदणी जिल्हा रायगड च्या हदीतील आणि गाव पनवेलतालुका पनवेल जिल्हा रायगड येथील प्लॉट क्र. ४५३ वर स्थित कस्तुरी। को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि अशा ज्ञात इमारतीमधील मोजमापीत अंदाजे ८३० चौ फु (बिल्ट अप क्षेत्र) तळ मजला, निवासी पलॅट क्रमांक सी-३, डी) सौ.यतिन शशिकांत देशमुख	ए) रु. ५२,४०,०००.०० बी) रु. ५,२४,०००.००	३१.१२.२०२४ रोजीस रु. ७५,३४,३३४.८९/- (रुपये पंच्याहत्तर लाख चौतीस हजार तीनशे चौतीस आणि एकोणनव्यद पैसे मात्र) ०१.०१.२०२५ पासून तारखेपर्यंत लागू दराने त्यावरील पुढील व्याज, परिव्यय आणि प्रभार श्री. जितेंद्र नातू मोबा.: ९४०९२३७०५६	प्र. अ.ना. माहित नार्ह सांकेतिक कब्जा (डीएम आदेश प्राप्त
40	हा) सा.चातन शासकात दशमुख ए) श्री. हितेश परमानंद आसरानी बी) अंसेट रिकव्हरी मेंनेजमेंट शाखा सी) ड्युपलेक्स फ्लॅटक्र.१२०२, १२वा व १३वामजला, ई विंग, इमारत क्र.२, भारद्वाज सीएचएसएल,काजुपाडा, बोरिवली पूर्व, मुंबई ४०००६६	ए) रु. १,८०,४०,०००.०० बी) रु. १,८०,४०,००.००	११.१२.२०२४ रोजीस रु. ३,५७,६३,५३६.२३/ - (रुपये तीन कोटी सत्तावत्र लाख त्रेसष्ट हजार पाचशे छत्तीस आणि तेवीस पैसे मात्र) ०१.०१.२०२५ पासून तारखेपवैत लागू दराने त्यावरील पुढील व्याज, परिव्यय आणि प्रभार	प्रा. अ. ना माहीत नाही सांकेतिक कब्प

बोलीदारांनी ई-लिलावात भाग घेण्यासाठी त्यांच्या बोली सादर करण्यापूर्वी ई लिलावाच्या तपशीलवार अटी आणि शर्ती करिता बँकेची वेबसाईटः www.unionbankofindia.co.in ला भेट द्यावे. बोलीदार सेवा पुरवठादार इंडियन बँक्स ऑक्शन प्रॉपर्टीज इन्फर्मेशन(आयबीएपीआय)पोर्टल ची वेबसाईटः https://baanknet.com ला सुद्धा भेट देऊ शकतात.

इच्छुक बोलीदारांना ऑनलाईन लिलावात सहभागी होण्याकरिता वैध ई–मेल आयडी असणे आवश्यक आहे.विक्रीच्या अटी आणि शर्ती दि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स

२००२ च्या तरतुदीनुसार काटेकोर राहतील. सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६)/ नियम ९(१) अन्वये १५ दिवसांची सांविधिक विक्री सूचना

सदर वरील नमूद तारखेस ई-लिलाव करण्याबाबत सदर कर्जाचे कर्जदार आणि हमीदार यांना सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६)/ नियम ९(१) अन्वये ३० दिवसांची सूचना सुध्दा सूचना समजण्यात यावी. विक्रीच्या अटी आणि शतींच्या तपशिलाकरिता पुरविलेल्या लिंकचा म्हणजेच कृपया www.unionbankofindia.co.in किंवा https://baanknet.com चा संदर्भ घ्यावा.

दिनांक : १३.०२.२०२५ ठिकाण : मुंबई

डी) श्री. हितेश परमानंद आसरानी

सही/-| प्राधिकृत अधिकारी, युनियन बँक ऑफ इंडिया|

श्री. जितेंद्र नातू मोबा.: ९४०९२३७०५६

# Brite

### ब्राईट ब्रदर्स लिमिटेड

CIN: L25209MH1946PLC0050

नोंद. कार्यालय : ऑफिस नं. ९१, ९वा मजला, जॉली मेकर चेंबर्स नं. २, २२५, नरिमन पॉईंट, मुंबई - ४०० ०२१.

दूर. क्र.: ८८२८२०४६३५, ईमेलः invcom@brightbrothers.co.in, वेबसाईट : www.brightbrothers.co.in ३१ डिसेंबर, २०२४ रोजीस संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

						(ईपीएस	वगळून रु. लाखात)
			अलिप्त			एकत्रित	
अ.	तपशील	संपलेली तिमाही	संपलेले नऊ महिने	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले नऊ महिने	संपलेली तिमाही
क्र.		३१-डिसें-२४	३१-डिसें-२४	३१-डिसें-२३	३१-डिसें-२४	३१-डिसें-२४	३१-डिसें-२३
		(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	७,७६६.६५	२४,९६०.०७	५,६१७.२३	७,९६६.१९	२५,१५४.४०	५,६१५.२२
2	कालावधीकरिता निञ्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्वी)	२२८.८६	९०३.११	(७१.००)	२१२.२४	८५९.८५	(९९.४२)
ş	कालावधीकरिता करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	१११.१४	७०८.७४	(১৩.৩১)	९४.५२	६६५.४८	(१०९.२०)
8	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा/(तोटा) (करपश्चात) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) चा समावेश)	१०८.२०	<b>६</b> ९९.९३	(७६.९८)	८९.०६	६५३.६५	(१०५.४७)
ч	समभाग भांडवल	५६८.०२	५६८.०२	५६८.०२	५६८.०२	५६८.०२	५६८.०२
ξ	प्रति समभाग प्राप्ती (रु. १०/-प्रत्येकी) मूलभूत आणि सौम्यिकृत	१.९६	१२.४८	(१.४२)	१.६६	११.७२	(१.९२)

#### टिपा:

वरील अलेखापिक्षित वित्तीय निष्कर्षांचे पुनर्विलोकन लेखापरीक्षण समितीने केली आणि त्यानंतर संचालक मंडळाने ११ फेब्रुवारी, २०२५ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत मंजुरी दिली.
 सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजेसकडे सादर केलेल्या ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ मिहन्यांसाठी लेखापिक्षित वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा उतारा वर देण्यात आला आहे. ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ मिहन्यांसाठी लेखापिक्षित वित्तीय निष्कर्षांच संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजच्या संकेतस्थळा www.bseindia.com वर आणि कंपनीचे संकेतस्थळ www.brightbrothers.co.in वर उपलब्ध आहे.

मागील कालावधीकरिता आकडेवारी जेथे आवश्यक आहे तेथे पुनर्गठीत/पुनर्मांडणी केली आहे.

संचालक मंडळाच्या आदेशानुसार ब्राईट ब्रदसं लि. करिता सही/ – सुरेश भोजवानी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ०००३२९६६

ठिकाण : मुंबई दिनांक : ११ फेब्रुवारी, २०२५



### PGIM India Asset Management Private Limited

4th Floor, C wing, Laxmi Towers, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051.

Tel.: +91 22 6159 3000. Fax: +91 22 6159 3100

CIN: U74900MH2008FTC187029 Toll Free No.: 1800 266 7446

Website: www.pgimindia.com/mutual-funds/

#### NOTICE

Notice is hereby given that PGIM India Trustees Private Limited, Trustee to PGIM India Mutual Fund, has approved declaration of Income Distribution cum Capital Withdrawal (IDCW) under the following schemes of PGIM India Mutual Fund with **February 17, 2025** as the record date: -

Name of the Schemes	Plans / Options	Quantum of IDCW per unit (Gross of Statutory Levy, if any)* (₹)	Face Value (₹ Per Unit)	NAV of IDCW Option as on February 11, 2025 (₹ per unit)#
PGIM India Arbitrage Fund	Regular Plan - Monthly IDCW Option	0.0647	10	11.2382
Folivi Ilidia Albitiage Fullu	Direct Plan - Monthly IDCW Option	0.0653	10	11.3530
PGIM India Hybrid Equity Fund	Regular Plan - Monthly IDCW Option	0.1734	10	23.7600
Polivi Ilidia Hybrid Equity Furid	Direct Plan - Monthly IDCW Option	0.1920	10	26.3200
DCIM India Equity Sovings Fund	Regular Plan - Monthly IDCW Option	0.0711	10	12.6748
PGIM India Equity Savings Fund	Direct Plan - Monthly IDCW Option	0.0777	10	13.8572

\*Pursuant to payment of IDCW, the NAV of the above-mentioned option of the Schemes would fall to the extent of payout and statutory levy, if any.

IDCW will be paid to those unit holders whose names appear in the records of the Registrar as at the close of business on the record date. For units in dematerialized form, all unit holders whose names appear in the beneficiary position file downloaded from the depositories as on the record date will be entitled to receive the IDCW.

\*The IDCW distribution will be subject to the availability of distributable surplus under the schemes and may be lower to the extent of distributable surplus available on the Record Date.

For PGIM India Asset Management Private Limited (Investment Manager for PGIM India Mutual Fund)

Place : Mumbai Sd/Date : February 12, 2025 Authorized Signatory

Unit holders are requested to update their PAN, KYC, email address, mobile number, nominee details with AMC and are also advised to link their PAN with Aadhaar Number. Further, Unit holders can view the Investor Charter available on website of the Mutual Fund as well as check for any unclaimed redemptions or Income Distribution cum Capital Withdrawal ('IDCW') payments.

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

## RARE EQUITY PRIVATE LIMITED

CIN - U74110MH1993PTC074456

Registered Address :- 151-15th Floor, Nariman Bhavan, Nariman Point, Mumbai city MH-400021 IN Ph. No. :- 022-40048766/02266590100, Website :- https://rareequity.net / Email id :- rareequity@rareenterprises.net Statement of Unaudited Financial Result for the Quarter ended 31st December, 2024

(Rs. In lakhs except for EPS

Sr. No.	Particulars	Quarter ended 31st Dec 2024	Quarter ended 30th Sept 2024	Quarter ended 31st Dec 2023	Nine months ended 31st Dec 2024	Nine months ended 31st Dec 2023	Year ended 31st March 2024	Year ended 31st March 2023
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Audited
1	Total Revenue from Operations	-17.6	575.65	-597.99	1,209.37	152.73	12,839.32	1,501.06
2	Net Profit /(Loss) for the period (before Tax, Exceptional and Extraordinary items)	-750.09	-446.18	-1,816.80	-1,979.62	-3,507.44	3,568.27	-4,386.00
3	Net Profit /(Loss) for the period before Tax	-750.09	-446.18	-1,816.80	-1,979.62	-3,507.44	3,568.27	-4,386.00
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and Extraordinary items)	-750.09	-446.18	-1,816.80	-1,979.62	-3,507.44	-1,361.44	-4,386.00
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive income (after Tax)	-750.09	-446.18	-1,816.80	-1,979.62	-3,507.44	-1,361.44	-4,386.00
6	Paid Up Equity Share Capital (Face value of Rs. 100/- each)	2,693.15	2,693.15	2,693.15	2,693.15	2,693.15	2,693.15	2,693.15
7	Other Equity (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of Previous Year (as on 31.03.2024)	-	-	-	-	-	15,664.38	17,025.83
8	Securities Premium Account	-	-	-	-	-	2,975.72	2,975.72
9	Earnings Per Share (of Rs. 100/- each)							
	Basic	-27.85	-16.57	-67.46	-73.51	-130.24	-50.55	-162.86
	Diluted	-27.85	-16.57	-67.46	-73.51	-130.24	-50.55	-162.86

Additional disclosure required under Regulation 52 (4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations 2015

Sr.	Particulars	For t	he Quarter e	nded	Nine mon	its ended	For the ye	ear ended
No.		31.12.2024	30.09.2024	31.12.2023	31.12.2024	31.12.2023	31.03.2024	31.03.2023
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Audited
1	Networth	18,959.91	19,710.00	18,793.54	18,959.91	18,793.54	20,939.53	22,300.98
2	Paid Up Debt / Outstanding Debt	39,372.35	38,651.42	72,089.82	39,372.35	72,089.82	74,006.93	68,486.30
3	Outstanding Redeemable Preference Shares	2,582.00	2,582.00	2,582.00	2,582.00	2,582.00	2,582.00	2,582.00
4	Debt Equity Ratio (includes subordinate Debt)	14.62	14.35	26.77	14.62	26.77	27.48	25.4
5	Capital Redemption Reserve	751.40	751.40	751.40	751.40	751.40	751.40	751.40
6	Debenture Redemption Reserve	-	-	-	-	-	-	
7	Debt Service Coverage Ratio	-	-	-	-	-	-	
8	Interest Service Coverage Ratio	0.76	0.49	0.03	0.76	0.03	1.65	0.07

#### Note :

- 1 The above is an extract of the detailed format of audited Financial Results after adoption of IND AS filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the audited Final results are available on the website of BSE Limited at (www.bseindia.com) and on the website of the Company at website at https://rareequity.net/
- The same can be accessed by scanning the QR code provided below.

  2. For the other line items referred in Regulation 52(4) of the Listing Regulations Pertinent disclosure have been made to the Stock Exchange at BSE Limited and can be accessed on the URLS www.bseindia.com and on the website of the Company at website at https://rerequirity.net

Place :- Mumbai Date :- 12.02.2025



For and Behalf of the Board of Directors of Rare Equity Private Limited Sd/-Amit Goela DIN: 01754804